

## CUPID LIMITED

Manufacturer & Exporter of Male Condoms, Female Condoms, Water based Lubricants & In Vitro Diagnostics (IVD) Kits

Date: - 05/06/2023

To,

Department of Corporate Services,

BSE LIMITED,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

**SCRIP CODE: 530843** 

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, Bandra-Kurla

Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Fax No. - 6641 8125 / 26

SCRIP CODE: CUPID

# SUBJECT: - NEWSPAPER CLIPPINGS OF NOTICE TO SHAREHOLDERS FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO IEPF

Dear Sir / Madam,

With reference to captioned subject enclosed herewith the Newspaper Clippings of notice to shareholders for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) published by the company in newspapers named as "Business Standard" (English Language) and "Maharashtra Times" (Marathi Language) dated 5<sup>th</sup> June, 2023.

This is for your information.

Please take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you.

For Cupid Limited

Saurabh V. Karmase

Company Secretary and Compliance officer

Factory & Registered Office:

+91 2551 230280 / 230772 +91 7722009580



CIN No.: L25193MH1993PLC070846





#### Name of Newspapers: - Maharashtra Times (Marathi) & Business Standard (English)

Date of Publication: - 5th June, 2023



क्युपिड लिमिटेड पुरुष / महिलांचे कंडोम्स, ल्युब्रिकंटस् आणि इन विट्रो डायग्गोस्टिक्स (IVD) चे उत्पादक व निर्यातवार ए - ६८, एम. आय. डी. सी. (माळेगाव), सिन्नर,

५ - ६८, ५ न. आय. ७।. ता. (नाळगाच्यू, त्राचर, नाशिक - ४२२११३, महाराष्ट्र CIN: L25193MH1993PLC070846 ईमेल: cs@cupidimited.com वेबसाईट: www.cupidimited.com तूरकती: + ९१२२५५१-२३०२८०/२३०(७४२: फॅक्स: +९१-२५५१-२३०२७९)

#### भागधारकांसाठी सुचना

कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये रथानांतरण

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम, २०१६ (नियम) वेळोवेळी सुधारित यांच्या तरतुर्वीनुसार लागोपाठ सात वर्षे वा त्याहुन अधिक कालावधीकरीता वावारहित राहिलेल्या लाभांशासंवर्भातील सर्व शेखर्सचे गुंतवणूकवार शिक्षण व संरक्षण निधी (आवर्डपीएफ) मध्ये स्थानांतरण करण्यात येईल.

या अनुषंगाने लागोपाठ सात वर्षांकरीता वावारहित राहिलेल्या सन २०१६-१७ च्या १ ल्या अंतरिम लाभांशासंदर्भातील रोअर्स नियत तारखेपासुन अर्थात वि. ०६.०९.२०२३ पासुन ३० दिवसांच्या आत आयईपीएफ कडे स्थानांतरण करण्यात येईल.

ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ कडे स्थानांतरित करावयाचे आहेत अशा सर्व संबंधित भागधारकांना कंपनीने व्यक्तिगत पत्रव्यवहार केलेला आहे व अशा भागधारकांचा संपुर्ण तपशिल त्यांचा फोलिओ क्र. वा डीपी आयडी / क्लायन्ट आयडीसह कंपनीची वेबसाईट www.cupidilmited.com वरही उपलब्ध आहे.

कंपनीला संबंधित भागधारकांकरून दि. ६ सप्टेंबर, २०२३ पर्यंत,कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाट्यास, नियमांच्या आवश्यकतांच्या पालनाअंतर्गत कंपनी नियत तारीख अर्थात दि. ०६.०९.२०२३ पासुन ३० विवसांच्या आत सदर नियमांच्या अनुषंगाने आयईपीएफ कडे शेअर्सचे रथानांतरण करेल. तत्पश्चा असा वावारहीत लाभांशासंदर्भीत व त्याअंतर्गत शेअसंसंदर्भीत कंपनी विरोधात कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

भागधारकांनी नांव घ्यावी की, आयड्पीएफ प्राधिकान्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे दावारहित लामांश व शेअर्सचा नियमांतर्गत विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांकडुन पुन्हा दावा करता येऊ शकेल.

सदर प्रकरणी भागधारकांना काही शंका असल्यास कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी बिगरोअर सर्विसेश पा. लि. युनिट : क्युपिड लिमिटेड, ऑफीस नं. इ६.२, ६वा मजला, पिनॅकल बिज्ञनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्वज़ रोड, अंघेरी (ईस्ट), मुंबई – ४०००९३. दूरस्वनी: +९१-२२-६२६३८२००, ६२६३८२२२, ६२६३८२२२, ६२६३८२२३ फॅक्स: +९१-२२-६२६३८२९९, इ.मेल - Investor@bigshareonline.com, वेषसाईट - www.bigshareonline.com येथे संपर्क साधावा.

> क्यूपिड लिमिटेड करीता रवासरी/-

विकाण :- मुंबई

विनांक :- ५ जुन, २०२३

सौरम की. करमासे कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी CITY UNION BANK LIMITED

Credit Recovery and Management Department Administrative Office: No. 24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001. **E-Mail id** : crmd@cityunionbank.in **Ph** : 0435-2432322, **Fax** : 0435-2431746

#### RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/ies mortgaged to City Union Bank Limited will be sold in Re-Tender-cum Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of Rs. 65.46.015/- (Rupees Sixty Five Lakh Forty Six Thousand and Fifteen only) as on 01-06-2023 together with further interest to be charged from 02-06-2023 onwards and othe expenses, any other dues to the Bank by the borrowers / guarantors No.1) M/s. Shree Ganesh Packaging Industries, B-6, Ganesh Sadan CHS Ltd., Subhash Road, Opp. Maruthi Mandir, Dombivili (W), Dist. Thane - 421202. Also at M/s. Shree Ganesh Packaging Industries, Gala No.4B, Nanji Industrial Estate, Survey Naroli Road, Silvassa, Dadar 396230. No.2) Mrs. Netra Vijay Mahajan, W/o.Vijay Shivram Mahajan, B-6, Ganesh Sadar CHS Ltd., Subhash Road, Opp. Maruthi Mandir, Dombivili (W), Dist. Thane - 421202. No.3 Mr. Vijay Shivram Mahajan, S/o. Shivram Soma Mahajan, B-6, Ganesh Sadan CHS Ltd., Subhash Road, Opp. Maruthi Mandir, Dombivili (W), Dist. Thane - 421202. No.4 Mrs. Vijaya Shivram Mahajan, W/o. Shivram Soma Mahajan, B-6, Ganesh Sadan CHS Ltd., Subhash Road, Opp. Maruthi Mandir, Dombivili (W), Dist. Thane - 421202.

Note: That our 223-Mumbai-Dombivili Branch has also extended Financial Assistance (CUB OSL SPECIAL-BR:501812080060076) dated 08-01-2020 requested by No.1 of you represented by No. 2 of you as Proprietrix for which No. 2 and No. 3 of you stood as Co-obligant and No.4 of you stood as Courantor for the facility for a total amount of Rs. 1,50,000/- at a ROI of 11.50% p.a. The same has been also classified as NPA on 28-01-2020 and the outstanding balance as on 01-06-2023 is Rs. 2,30,048/- plus further interest and pena interest of 2.00% with monthly rests to be charged from 02-06-2023 till the date of realization.

#### Immovable Property Mortgaged to our Bank Schedule - A: (Property Owned by Mr. Vijay Shivram Mahajan, S/o. Shivram Soma Mahajan)

All that piece and parcel of Gala No.3 & 4 having constructed Area of 131.54 Sq.Mtrs. on the Ground Floor of the Building Constructed on the land bearing Survey No.200/1/2/9 <u>admeasuring</u> 1,578.87 Sq.Mtrs. situated at Village Kharadpada, Silvassa - 396230 ol Union Territory of Dadra & Nagar Haveli.

Reserve Price: Rs.32,00,000/-(Rupees Thirty Two Lakh only) RE-AUCTION DETAILS

Date of Re-Tender-cum-Auction Sale

04-07-2023

City Union Bank Limited, Vapi Branch, Shop No.36, 37 & 38, Girnar Khusboo Plaza Plot No.209, GIDC Estate, Vapi, Valsad - 396195 Telephone No.0260-2423723, Cell No. 9327116247

Venue

Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale:

Ierms and Conditions of Re-lender-cum-Auction Sale:

(1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limitted, Vapi Branch, Shop No.36, 37 & 38, Girnar Khusboo Plaza, Plot No.209, GIDC Estate, Vapi, Valsad - 396195.

(3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", on or before 12.00 Noon on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (4) For inspectivals with the property and other particulars the integring purchaser may contact Telephone No. 1266.2423737 the property and other particulars, the intending purchaser may contact **Telephone No.0260-2423723** Cell No.9327116247. (5) The property/les are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there is" basis. (6) The sealed tenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the close among the interested bloders with cested to quote a bid higher than the one received in the closed tender process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of 25% shall be forfeited. (8) The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duly, registration fee etc., as applicable under law, (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids or postpone or cancer he sale without assigning any reason whatsoever

Place : Kumbakonam, Date : 03-06-2023

Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

#### Indian Bank इंडियन बैंक

🛕 इलाहाबाद

Manor Branch, Jivdani Apartment, Manor Wada Road, At & Post Manor, Tal & Dist. Palghar - 401403, Ph / Fax: 02525-238001 Email: manor@indianbank.co.in

#### POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

nereas: The undersigned being the Authorised officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules issued Demand Notice dated 16.02.2023 calling upon the borrow Mrs. Ganga Devi and Devisingh Jagaji Raitala (Borrower and Mortgager) to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,98,821/ (Rupees Ten Lakh Ninety Eight Thousand Eight Hundred Twenty One Only) plus interest at applicable rate wef 01.02.2023 onwards plus othe charges as applicable, within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower/Proprietor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/Proprietor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 or he said rules, on this **02/06/2023.** 

The borrower/Proprietor in particular and the public in general is hereb cautioned not to deal with the property and any dealings with the property will b subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 10.99.000/ (Rupees Ten Lakh Ninty Nine Thousand Only) plus interest at applicable rate

W.E.F. 01.06.2023 onwards plus other charges as applicable. The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of Immovable Property: Flat No. 301, 3th Floor, F- Wing, Building Type C, Suncity Complex, Village Manor, Taluka Palghar, Dist. Palghar, Pin - 401403 Carpet area 582 Sq. Ft. Bounded By: East: E - Wing, South: B - Wing, West: Complex Internal Road

Manor Branch, Jivdani Apartment, Manor Wada Road

At & Post Manor, Tal & Dist. Palghar - 401403, Ph / Fax: 02525-238001 Email: manor@indianbank.co.in

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas: The undersigned being the Authorised officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04/02/2023 calling upon the borrower 1) Mr. Jeewansingh Harisingh Bhandari and Mrs. Seema Jeewansingh Bhandari (Borrower and Mortgager) to repay the amount mentioned in the notice being Rs. 16,42,326/- (Rupees Sixteen Lakh Forty Two Thousand Three Hundred and Twenty Six Only) blus interest at applicable rate wef

Three Hundred and Twenty Six Only) plus interest at applicable rate we 04/02/2023 onwards plus other charges as applicable, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him

under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on thi

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 16,61,605/- (Rupees Sixteen

Lacs Sixty One Thousand Six Hundred and Five Only) plus interest a applicable rate W.E.F. 01.06.2023 onwards plus other charges as applicable.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of Immovable Property:

Description of Immovable Property:
Flat No. 203, 2nd Raised Floor, Building No. Type 'A' "Sharadha", Ridhi Sidhi
Park Off. Velgaon Road, Village Manor, Taluka Palghar, Dist. Palghar, Pin 401403, carpet area 696 Sq. Ft.

Bounded By: East: Ridhi Building, South: Open Space, West: Rishabh

Date: 02.06.2023

02/06/2023

इंडियन बैंक

🛕 इलाहाबाद

Building, **North** : Gold Palace Building

Date: 02.06.2023

0

Infocus

How can India's

semiconductor

plans be salvaged?

Today's Special

Has Tim Cook's bet

on India paid off?

Chief Manager & Authorised Office Indian Banl

Indian Bank

ALLAHABAD

इंडियन <u>बैंक</u>

Indian Bank ALLAHABAD

Manor Branch, Jivdani Apartment, Manor Wada Road, At & Post Manor, Tal & Dist. Palghar - 401403, **Ph / Fax:** 02525-238001 Email: manor@indianbank co in

#### POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas: The undersigned being the Authorised officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notice dated 22.09.2020 calling upon the borrowe 1) Mr. Jahid Yunushhai Jagrala (Borrower and Mortgager) to repay the amount mentioned in the notice being Rs. 14,40,252/- (Rupees Fourteen Lakhs Forty Thousand Two Hundred Fifty Two Only) plus interest at applicable rate wef 01.09.2020 onwards plus other charges as applicable, within 60 days from the date of receipt of the said notice. The said notice were published in news paper on 18/01/2023.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

porrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this 02/06/2023.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 17,70,591/- (Rupees Seventeen Lakh Seventy Thousand Five Hundred Ninety One Only) plus interest at applicable

rate W.E.F. 01.06.2023 onwards plus other charges as applicable.
The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of Immovable Property:
Flat No. 401, 4th Floor, Building No. 09, Type-C, Khushi Aangan, Village Manor
Taluka Palghan, Dist. Palghar, Pin -401403, carpet area 526 Sq. Ft.
Bounded By: East: Access Complex Road, South: Building No. 10, West
Internal Road and Open Plot, North: Building No. 08

Date: 02.06.2023

Kiran Thakoo Chief Manager & Authorised Office Indian Bank

★ Edelweiss

NIDO HOME FINANCE LIMITED

ly known as EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED). red Office Situated At 5th Floor, Tower 3, Wing 'B', Kohinoor City Mall , Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai – 400 070

POSSESSION NOTICE (For immovable property) [Rule 8(1)]
Whereas the undersigned being the authorized officer of the Nido Home Finance Limite formerly known as Edelweiss Housing Finance Ltd) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued a **Demand notice dated 30th April 2022 calling upon the Borrower Ganesh** Kashinath Bhoirand Co-Borrower Sulbha Ganesh Bhoirto repay the amount mentioned i the notice being Rs.23,31,790.89/- (Rupees Twenty Three Lakhs Thirty One Thousand Seven

Hundred Ninety and Eighty Nine Paisa Only) within 60 days from the date of receipt of the said he borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the pub on general that, the undersigned has taken Physical Possession of the property through dvocate Vinay W Kate, appointed as Court Commissioner in execution of order dated 31.03.2023 passed by Chief Judicial Magistrate, Thane in Order Below EXH.1 In Crimina MISC. Application Case No.537/2023 described herein below in exercise of powers conferred or im under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforceme

Rules, 2002 on this 2nd Day of June of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Nido Home Finance Limited (formerly known as Edelweiss Housing Finance Ltd) for an amount Rs.23,31,790.89/- (Rupees Twenty Three Lakhs Thirty One Thousand Seven Hundred Ninety

and Eighty Nine Paisa Only) and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub- section (8) of section 13 of the Act, espect of time available, to redeem the secured assets.

THE SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel Flat No. 6, on First Floor, New Municipal House No. 8003479, Old Municipal House No. 685/6, in having area about 580 Sq. ft. Built up i.e. 53.90 Sq. Mtrs. area in the building known as "Priyanka Palace" & now society known as "Priyanka Palace Co-op. Hsg. Soc. Ltd. Registered No. TNA/AMB/HSG/(TC)/25789/2013-2014-Date – 16/11/2013, and constructed on Gul No. 23(Part), Plot No. 5, area admeasuring 355 Sq. Mtrs. & situated at Village – Manjarli, Badlapur. Taluka Ambernath. District Thane within the limits of Registration District Thane, Sub-Registration Jlhasnagar, District- Thane and within the limits of Kulgaon-Badlapur Municipal Council.

Sd/- Authorized Office FOR NIDO HOME FINANCE LIMITED (formerly known as EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED)



Kiran Thakoo

Indian Bank

Chief Manager & Authorised Office

#BSMorningShow

**Manufacturer and Suppliers of Male Condoms, Female Condoms, Lubricant** Water Based & In Vitro Diagnostics A-68, M.I.D.C.(Malegaon), Sinnar, Nashik-422 113,

Maharashtra, India, Tel No.: +91-2551-230280/230772, Fax: +91-2551-230279

CIN No.: - L25193MH1993PLC070846 E-mail: cs@cupidlimited.com Website: www.cupidlim

# NOTICE TO SHAREHOLDERS (For Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority)

Notice is hereby given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the Rules), interalia provide for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in favour of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

With respect to unclaimed 1st interim dividend for the year 2016-17 which has not been claimed for seven consecutive years, the unclaimed interim dividend and shares would be transferred to IEPF within 30 days from due date i.e. 6th September, 2023. The Company has communicated to the concerned shareholders individually whose shares

are liable to be transferred to IEPE and the full details of such shareholders including their folio number or DP ID/Client ID are also made available on company's website at www.cupidlimited.com

from the Concerned Shareholders by 6th September, 2023, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF within 30 days from due date i.e. 6th September, 2023 in accordance with the said rules. Consequent thereto, no claim shall lie against the Company in respect of such unclaimed dividend and

IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Transfer Agent Bigshare Services Private Limited; Unit: Cupid Limited; Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai - 400093 Maharashtra, India. Tel: +91 22 - 62638200, 62638221 / 62638222 / 62638223 Fax: +91 22 62638299; E-mail: investor@bigshareonline.com; Website:

> For Cupid Limited Saurabh V. Karmas

Place: Mumbai Date: 5<sup>th</sup> June, 2023 Company Secretary and Compliance Office dishtv



DISH TV INDIA I IMITED

Corn. Office: FC - 19. Sector 16 A. Noida - 201301. ILP Regd. Office: Office No. 803, 8th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400062 E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, Website: www.dishd2h.com Tel: 0120-5047000. Fax: 0120-4357078

#### NOTICE OF CANCELLATION OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING

This is with reference to our communication dated May 18, 2023, through which Notice calling an Extra Ordinary General Meeting ('EGM') of the Company on June 9, 2023 was circulated to the shareholders seeking approval of appointment of Ms. Zohra Chatterji as a Non-Executive Independent Director of the Company

Ms. Zohra Chatterji has submitted her resignation as Director of the Company with effect from the close of business hour of June 2, 2023 and therefore, the EGM of the Members of the Company scheduled to be held on Friday. June 9. 2023, has become infructuous. Consequently, the Board of Directors of the Company have cancelled the EGM which was scheduled to be held on June 9, 2023. The E-voting facility provided by the Company for voting on the said item of business also stands cancelled.

Necessary intimation in this regard has already been submitted to the Stock Exchange and the shareholders have also been individually intimated through their email registered with the Company/RTA.

> For Dish TV India Limited Ranjit Singh Company Secretary

Membership No: A15442

DATE: 12.04.2023

Place: Noida Date: June 4, 2023

> Virar(East) Branch Vidya Sadan, Ground बैंक ऑफ़ बड़ीदा Floor, Manvel Pada Road, Virar (E) 401305 Bank of Baroda India Tel 025-0250 2520075

> > email:-vireas@bankofbaroda.com

BOB:VIREAS: ADV:2023

**NOTICE TO BORROWER** UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002 Mrs. Rohini Sandesh Bhoir

Om Sai Apt RNo. 402, Opp Saibaba Mandir Kargil NGR Manyelpada Road Virar East, Virar, Maharashtra 401305.

DENA DENA

Re: Credit Facilities with our Virar East Branch

We refer to our letter dated 21.09.2015/19.12.2015 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction.

Pursuant to the above sanction Mrs. Rohini Sandesh Bhoir had availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as

hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the

security interests created for such liability as under Nature and Limit Rate of Outstanding as Security agreement

Type of facility	(Rs.)	interest	on 15.04.2023	with brief description of securities
Term Loan Under Baroda Home Loan A/C No. 45620600000115	Rs. 13,10,000/-	Applicable rate is 9.9% (at Present)	Rs. 9,76,456.24/-	Flat No. 402, Adm 432 Sq.ft. i.e. 40.15 Sq.Mtrs, on 4th Floor in the Building Known a 'OM SAI APARTMENT', all that Piece & Parcel of Land Bearing Survey No. 162, Hissa No. A, Lying Being & Situated at Village Virar, Kargil Nagar, Near Sai Baba Mandir, Virar (E), Tal. Vasai, Dist. Thane Within Area of Sub- Registrar At Vasai No.II (Virar), Palghar, Maharashtra- 401205.
Term Loan Under Baroda Home Loan A/C No. 45620600000141	Rs. 1,60,000/-	Applicable rate is 11.15% (at Present)	Rs. 1,27,411.00/-	
Personal Loan Under PAPL Loan A/c No. 45620600001669	Rs. 22,000/-	Applicable rate is 16.00% (at Present)	Rs. 5,898/-	

1. Consequent upon the defaults committed by Mrs. Rohini Sandesh Bhoir, the loar account has been classified as Non-performing Asset on 10.04.2023 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands the overdue in the loan account since including interest thereon were not repaid. 2. Having regard to the inability to meet the liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in Para 1 above and the classification of the account as a Non Performing Asset, we hereby give notice under Sub-section (2) of Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge the liabilities to the Bank aggregating Rs.11,09,765,24- (Rupees Eleven Lakhs Nine Thousand Seven Hundred Sixty Five And Twenty Four Paisa only) as on 15.04.2023 and any other expenses incurred by bank as stated in Para 1 above, within -60- days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of Section 13 of the said Act, which please note.

B. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in Para 1 above fo each credit facility until payment is made in full.

4. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred m transferring any of the secured assets referred to in or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prio written consent. We may add that non-compliance with the above provision contained ir section 13 (13) of the said act is an offence nunishable under section 29 of the Act

5. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully

AUTHORISED OFFICER.
BANK OF BARODA.



### quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

**NOTICE CUM ADDENDUM NO. 09/2023** 

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund

Change in Risk-o-meter

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/ P/2020/197 dated October 5, 2020 the Risk-o-meter of the following Scheme of quant Mutual Fund is revised as under:

**Scheme Name** Risk-o-meter High Low to High quant Dynamic Asset Allocation Fund Very Hig Investors understand that their principal will be at very high risk

The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of Schemes' portfolio as on May 31, 2023. The Risk-o-meter will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued.

All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued thereunder.

For quant Money Managers Limited

Sd/-**Authorised Signatory** 

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Market Insight

Will RBI's June meet push markets out of consolidation?

Get the answers in today's episode

> Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.



Mon - Fri | 8am

o business.standard bsindia

भारतीय रिज़र्व बैंक

OF INDIA

RESERVE BANK

business-standard.com

Place : Mumbai

Date: 03.06.2023















